

अनुकंपा तत्वावर नियुक्ती—  
अनुशोधाधी पदे भरण्यावाहक.

**महाराष्ट्र शासन**  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय, क्रमांक: अकंपा-१००१/प्र.क्र. ५/२००२/आठ,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक :- १० जुलै, २००२.

- संदर्भ :-** (१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अकंपा-१०१३/२३३५/  
प्र.क्र. १०/९३/आठ, दिनांक २६ ऑक्टोबर, १९९४,  
(२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अकंपा-१०१३/२३३५/  
प्र.क्र. १०/९३/आठ, दिनांक १२ मार्च, १९९७,  
(३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अकंपा-१०००/प्र.क्र. २०/  
२०००/आठ, दिनांक २८ मार्च, २००१,  
(४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: असंक-१००१/प्र.क्र. २९/२००१/  
वित्तीय सुधारणा, दिनांक १० सप्टेंबर, २००१.

### शासन निर्णय

शासन सेवेत असताना दिवंगत/अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मयाच्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासंबंधी योजनेच्या अटी व शर्ती उपरोक्त क्र. १, २ व ३ येथील शासन निर्णयात्वये विहित करण्यात आलेल्या आहेत. या नियुक्त्यासाठी आरक्षणासंबंधीचे नियम लागू करण्यात आलेले नाहीत. मात्र अनुकंपा तत्वावर नियुक्तीने भरावयाच्या एकत्रित प्रतिक्षायादीतील मागासवर्गीय उमेदवारांना, त्यांच्या एकत्रित यादीवरील अनुक्रमांक डावलून अनुशोषांतर्गत रिक्त असलेली पदे भरण्याच्या प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

२. संदर्भाधीन क्र. ४ येथील वित्त विभागाच्या शासन निर्णयातील परिच्छेद-३ (३.२) मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती या सामाजिक घटकांना सेवाप्रवेशासाठी असलेल्या आरक्षणानुसार अनुशोषांतर्गत असलेली पदे ६ महिन्यांपेक्षा ज्यास्त कालावधीसाठी रिक्त राहीली तरी ती घ्यपगत होणार नाहीत आणि सदर पदे भरण्यासाठी उच्चस्तरीय संविध समितीच्या मान्यतेची आवश्यकता नाही, अशी विविक्षित तरतुद केली आहे. त्यानुसार मागासवर्गीयांकरिता आरक्षित असलेली अनुशोधाधी पदे यापुढे गट-क व गट-ड मधील अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडील/सामान्य प्रशासन विभागातील एकत्रित प्रतिक्षा यादीतील त्या प्रवर्गाचे उमेदवारांच्या नियुक्तीने भरण्यास याह्वारे शासन मंजुरी देण्यात येत आहे.

४. संबंधित विभागानी /कार्यालयांनी त्यांच्या कार्यालयातील मागासवर्गीयांच्या अनुशोषांतर्गत रिक्त पदांची माहिती यथास्थिती सामान्य प्रशासन विभाग/जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवून संबंधित प्रवर्गाच्या उमेदवारांची मागणी करावी. अशी आरक्षित पदे भरण्यासाठी मागणी प्राप्त होताच जिल्हाधिकाऱ्यांनी/सामान्य प्रशासन विभागाने त्यांचेकडील अनुकंपा नियुक्तीच्या प्रतिक्षा यादीतील संबंधित प्रवर्गाच्या उमेदवारांची परस्पर ज्येष्ठतेनुसार त्या कार्यालयास नियुक्तीसाठी शिफारस करावी.

मंत्र अशा नियुक्त्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या जाती प्रमाणपत्र वैधतेच्या अधीन असतील. "जातीप्रमाणपत्र नंतर अवैध सिध्द झाले तर कर्मचाऱ्यास सेवेतून तात्काळ कमी केले जाईल", अशी स्पष्ट अट नियुक्ती अधिकाऱ्यांनी संबंधितांच्या नियुक्ती आदेशात समाविष्ट करावी.

५. सदर नियुक्त्या भविष्यात वेळोवेळी विहित करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्बाह निधी, सेवानिवृत्ती वेतन हत्यादि बाबत शासन जे जे आदेश किंवा अटी निश्चित करेल त्या सर्व सेवाशर्ती यापुढे अनुकंपा तत्वावर नियुक्त होणाऱ्या सर्वथ उमेदवारांसाठी लागू राहतील.

६. सदर अनुकंपा तत्वावर नियुक्त्या करण्यापूर्वी शासनाची मान्यता घेणे आवश्यक राहिल.

७. सदर शासन निर्णय, वित्त विभाग, अनौपथारिक संदर्भ क्र.३४९/२००२/व्यय-४, दिनांक २३/३/२००२ अन्वये दिलेल्या त्या विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

**प्रकाश लोखंडे**  
**उप सचिव, महाराष्ट्र शासन**

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,  
उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,  
सर्व गोपनीयमंत्री यांचे स्वीकृत सचिव,  

- \* प्रबंधक, अठूल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- \* प्रबंधक, अपौल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- \* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कायातल, मुंबई,
- \* सचिव, महाराष्ट्र सोकसेका आकोग, मुंबई,
- \* सचिव, महाराष्ट्र विधानसभिकृत सचिवालय, मुंबई,

 सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,  
महालेखालस, महाराष्ट्र-१ (सेक्षा व हक्कदारी), मुंबई  
महालेखालस, महाराष्ट्र-२ (सेक्षा व परीक्षा), मुंबई,  
महालेखालस, महाराष्ट्र-२ (लेक्षा व हक्कदारी), नागपूर,  
महालेखालस, महाराष्ट्र-२ (लेक्षा व परीक्षा), नागपूर,  
अधिकार व सेक्षा अधिकारी, मुंबई,  
निकासी सेक्षा अधिकारी अधिकारी, मुंबई,  
मुख्य सेक्षा परीक्षक (निकासी सेक्षे) कोकण अवन, नवी मुंबई,  
सर्व विचारालय अधिकारी,  
सर्व निलम्ब चरितदारे मुख्य कायवकारी अधिकारी,  
सामान्य प्रशासन विभाग/कार्यालय १२१३, १३-अ व १४-अ, १९२८, २८-अ, ३४, ३४-अ, ३५,  
सर्व मंत्रालयीन विभाग (सामान्य प्रशासन विभाग धरून),  
निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या निवेदणालाईल सर्व विभाग प्रमुख व कायातलव प्रमुख,  
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कायवासने,  
निवडनस्ती कायातल आठ.  
\*पत्राने.

—x—x—x—

H-573 (4000-08-02)1a.